

केंद्र शासनाकडून तूर खरेदी करुन खुल्या बाजारात
तूरडाळीची स्वस्त दराने विक्री करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: अधापु-२०१६/प्र.क्र.१४/ना.पु.२२

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ८ जुलै, २०१६

प्रस्तावना :-

राज्यातील बाजारपेठेत तूरडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याच्या दृष्टीने, राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडून तुरीची खरेदी करुन त्यापासून प्राप्त होणारी तूरडाळ खुल्या बाजारात स्वस्त दराने वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय :-

राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडून ७७६.८९३ मे. टन तूर ₹६६/- प्रतिकिलो या दराने तुरीची खरेदी करण्यात येईल. त्या तुरीपासून प्राप्त होणारी तूरडाळ बृहन्मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये खुल्या बाजारात वितरीत करण्यात येईल. सदर तुरीची भरडाई व अनुषंगिक बाबी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्याकडून करण्यात येतील. त्यामध्ये दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्याकडे भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून तुरीची उचल करणे, त्या तुरीची भरडाई करणे, भरडाईअंती प्राप्त झालेली तूरडाळ १ किलोच्या पाकिटात पाकीटबंद करणे, त्या पाकिटावर आवश्यक त्या सर्व तपशिलांची नोंद करणे, सदर तूरडाळ राज्य शासनाच्या तालुकास्तरावरील गोदामांपर्यंत पोहोचविणे इत्यादी कामकाज सोपविण्यात येईल.

सदर तूरडाळ खुल्या बाजारात विक्री करावयाची असल्याने ती मुंबईमध्ये दि ग्रेन, राईस अॅण्ड ऑईलसिड्स मर्चंट्स असोसिएशन, नवी मुंबई, अपना बाजार, सहकारी भंडार, महिला आर्थिक विकास महामंडळ, Retail Market Association, Big Bazar, Reliance Fresh, D-Mart, मुंबई ग्राहक पंचायत इत्यादींमार्फत नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी तसेच पुणे, नागपूर व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी वरील प्रकारच्या संस्थांमार्फत विक्रीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेऊन, तूरडाळीची विक्री करावी. सदर तूरडाळ ₹ १२०/- प्रतिकिलो या दराने प्रतिव्यक्ती एकावेळी १ किलो याप्रमाणे जनतेस उपलब्ध करुन देण्यात येईल.

सदर तूरडाळीची विक्री करण्याकरिता विक्रेत्यांना ₹०.७० प्रतिकिलो एवढे मार्जीन देण्यात येईल.

सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. अनौसं-४४५/१६/व्यय-४, दिनांक २३.६.२०१६ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७०८१४५०३०७२०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

महेश पाठक

प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
४. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
५. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व विभागीय आयुक्त
८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई.
९. सर्व जिल्हाधिकारी
१०. नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई
११. सर्व उपआयुक्त (पुरवठा)
१२. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी
१३. वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जि. टी. हॉस्पिटल संकूल, मुंबई
१४. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
१५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१६. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, मुंबई
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, मुंबई
१८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर
१८. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, नागरी पुरवठा, लेखा परिक्षा मंडळ द्वारा - वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
१९. वित्त विभाग, व्यय-४, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२०. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक
२१. सर्व उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२२. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२३. निवडनस्ती (कार्यासन ना.पु. २२)